

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १७

सभावृत्तांत

दिनांक : १५/०६/२०१६

वेळ : दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक १५/०६/२०१६ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेत खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.मासुळकर समीर मोरेश्वर - सभापती
२. मा.ओव्हाळ शेखर अशोक
३. मा.बो-हाडे अरुण तुकाराम
४. मा.पवार संगीता शाम

या शिवाय मा.गावडे - सह आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.दुरगुडे - सहाय्यक आयुक्त, मा.बेंडे - प्रशासन अधिकारी, मा.पानसरे - क्रिडा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजामध्ये समाविष्ट करणेत आला.

विषय क्र.१) मा. कृष्णा शंकर उर्फ तात्या कदम महापौर चषक जिल्हास्तर मैदानी स्पर्धा २०१६ - १७ आयोजित करणेबाबत.

दिनांक १८/०५/२०१६, २०/०५/२०१६ व ०१/०६/२०१६ रोजी झालेल्या सभेचा ( कार्यपत्रिका क्रमांक १६ ) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक - ५८

दिनांक - १५/०६/२०१६

सुचक : मा.अरुण बो-हाडे

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/७अ/कावि/२८५/२०१६, दि.१०/०६/२०१६

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने, व पुणे जिल्हा एथेलेटीक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने व पिंपरी चिंचवड सिटी एथेलेटीक असोसिएशन यांच्या सहकार्याने श्री संत जानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर भोसरी पुणे येथे मा. कृष्णा शंकर उर्फ तात्या कदम महापौर चषक जिल्हास्तर

विषय क्रमांक - ०१

विभाग - क्रीडा विभाग

अनुमोदक : मा.संगीता पवार

मैदानी स्पर्धा २०१६ - १७ या माहे जून २०१६ मध्ये आयोजित करणेस व त्याकामी येणा-या प्रस्तावात नमुद प्रमाणे अंदाजे एकूण र.रु.७,६९,१६०/- चे खर्चास अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता व सदरच्या खर्चातील स्थापत्य विषयक खर्च र.रु.१,५०,०००/- हा स्थापत्य विभाग, संबंधित प्रभाग व विद्युत विषयक खर्च र.रु.५०,०००/- हा खर्च विद्युत विभाग, संबंधित प्रभाग यांचे लेखाशिर्षातून खर्ची टाकणेस व उर्वरित खर्च र.रु.५,६९,१६०/- क्रीडा विभागाचे “ महापौर चषक विविध क्रीडा स्पर्धा ” या लेखाशिर्षावर खर्ची टाकणेस तसेच स्पर्धा अनुषंगाने मेडल्स, ट्रॉफीज, सन्मान चिन्हे, फ्लेक्स बॅनर, फक्की कोटेशन नोटीस प्रसिद्ध करून खरेदी करणेस व प्रमाणपत्रे, निमंत्रण पत्रिका ई. भांडार विभागाकडून करून घेणेस मान्यता मिळणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविण्यात यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( मासुळकर समीर मोरेश्वर )

सभापती

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती  
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक : नस/४/कावि/३२/२०१६  
दिनांक : १५/०६/२०१६ चे लगत.

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकड पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.